

**राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी ग्राम  
सेवकांची २००० पदे निर्माण करण्याबाबत...**

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग  
शासन निर्णय क्रमांक -पदनि-२००७/प्र.क्र.२३१/कंत्राटी ग्रामसेवक/आस्था-८  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : १४.०८.२००८

**वाचा:** शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग  
क्र.नियुक्ती-१०९६/प्र.क्र.३५५७/१४, दिनांक ३१ मे, २०००

**प्रस्तावना :-**

ग्राम सेवकांच्या कामाची व्याप्ती कमी करण्याच्या दृष्टीने तसेच शासनाच्या लोकोपयोगी विकासात्मक योजना कार्यक्षमपणे राबविण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ग्राम सेवकांची १५४५ पदे निर्माण करण्याचा व सदर पदे कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय यापूर्वी उपरोक्त दिनांक ३१ मे, २००० च्या शासन निर्णयान्वये घेतला. राज्यामध्ये २७८७२ ग्रामपंचायती असून ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची सध्या मंजूर पद संख्या अनुक्रमे ३०७९ व १५६३३ अशी एकूण पदे १८७१२ असल्याने व ती आवश्यकते पेक्षा कमी असल्याने ग्राम सेवकांची पदे निर्माण करून ती कंत्राटी पद्धतीने भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**


२. शासनाच्या लोकोपयोगी विकासात्मक योजना जन सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनातील ग्राम सेवक हा महत्त्वाचा दूवा आहे. बऱ्याचशा योजना ग्राम सेवकांमार्फत राबविल्या जात असल्याने, ग्राम सेवकांची पदे निर्माण करणे निकडीचे आहे. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ग्राम सेवकांची एकूण २००० पदे निर्माण करून ती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. म्हणून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र - अ प्रमाणे ग्राम सेवकांची २००० पदे निर्माण करण्यात येत आहेत. सदर पदे कंत्राटी पद्धतीने रु.२५००/- प्रतिमाह याप्रमाणे भरण्यात यावीत.

३. सदर पदांचा खर्च भागविण्यासाठी सन २००८ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे रु. ४,००,००,०००/- (रुपये चार कोटी फक्त) इतके अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले असून यावरील खर्च "मागणी क्रमांक एल-२, २०५३, जिल्हा प्रशासन, (५) स्थानिक क्षेत्रातील योजना, जिल्हा परिषद आस्थापनेवरील कंत्राट पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या (२०५३ १०३ ३)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२०६/०८/व्यय १५, दिनांक २५.०६.२००८ अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदरचा शासन निर्णय शासनाच्या वेबसाईट [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) वर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २००८०८१४१२१६३६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( राजेंद्र वाघ )  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :

- १) सर्व विभागीय आयुक्त.
- २) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ३) सर्व सहाय्यक आयुक्त (विकास)
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर.
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर.
- ६) मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद सर्व
- ७) उपमुख्य लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा.
- ८) संचालक लेखा व कोषागारे, मुंबई.
- ९) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) उपसचिव श्री. हिल्लेकर, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) ग्रामविकास व जलसंधारण विभागातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी.
- १३) ग्रामविकास व जलसंधारण विभागातील सर्व कार्यासने.
- १४) निवडनस्ती

विवरणपत्र "अ"

शासन निर्णय क्र. पदनि २००७/प्र.क्र.२३१/कंत्राटी ग्रामसेवक/आस्था ८, दिनांक १४.०८.२००८ चे विवरणपत्र.  
कंत्राटी ग्रामसेवकांच्या निर्माण करण्याच्या २००० पदांचे जिल्हा परिषद निहाय वर्गीकरण.

अ.क.	जिल्ह्याचे नांव	कंत्राटी ग्रामसेवकांची निर्माण करावयाची पदे
१	ठाणे	२१
२	रायगड	५७
३	रत्नागिरी	५१
४	सिंधुदूर्ग	४
५	नाशिक	११०
६.	धुळे	५६
७	नंदूरबार	३५
८	जळगांव	३१
९	अहमदनगर	३६
१०	पुणे	१०५
११	सातारा	११०
१२	सांगली	०
१३.	सोलापूर	७७
१४	कोल्हापूर	३१
१५	औरंगाबाद	७६
१६	जालना	११५
१७	परभणी	७६
१८	हिंगोली	७०
१९	बीड	१३०
२०	नांदेड	२००
२१.	उस्मानाबाद	३०
२२.	लातूर	८३
२३	बुलढाणा	७३
२४	अकोला	३८
२५	वाशिम	८३
२६	अमरावती	५०
२७	यवतमाळ	१६
२८	वर्धा	५
२९.	नागपूर	७८
३०	भंडारा	७०
३१	गोंदिया	२९
३२.	चंद्रपूर	५४
३३	गडचिरोली	०
	एकूण	२,०००